

Ref No. 3056/24 8 June 2024

The Department of Corporate Services BSE Limited P. J. Towers, Dalal Street, Fort, Mumbai 400001 (Scrip Code: 500245)

Dear Sir / Madam,

Subject: Notice to shareholders regarding transfer of equity shares to the IEPF

Pursuant to Regulations 30 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015; we submit a copy of the notice to shareholders regarding transfer of equity shares, in respect of which dividends have remained unpaid or unclaimed for seven consecutive years or more, to the Investor Education and Protection Fund (IEPF).

The aforesaid notice has been published on 8 June 2024 in following newspapers:

- a) Financial Express (English language newspaper) in all India editions and
- b) Loksatta (Marathi language newspaper) in Pune edition.

You are requested to take the same on record.

Thanking you,

Yours faithfully, For Kirloskar Ferrous Industries Limited

Mayuresh Gharpure Company Secretary

Encl: a/a

Kirloskar Ferrous Industries Limited

A Kirloskar Group Company

Registered Office:

13, Laxmanrao Kirloskar Road, Khadki, Pune 411003, Maharashtra Telephone: +91 (20) 66084645 Telefax: +91 (20) 25813208 / 25810209 Email: kfilinvestor@kirloskar.com Website: www.kirloskarferrous.com

CIN: L27101PN1991PLC063223

FOREVER PRECIOUS JEWELLERY AND DIAMONDS LIMITED Liquidator's Address - 101, Kanakia Atrium 2, Cross Road A, Chakala MIDC, Andheri (East), Mumbai - 400093 Contact: +91 9082156208; Email: liquidator.fpjdl@gmail.com

INVITATION OF EXPRESSION OF INTEREST UNDER INSOLVENCY AND BANKRUPTCY CODE, 2016 Date and Time of for submission of Expression of Interest on or before: 22nd June 2024 by 05:00 p.m. and submission of Proposal/Bid by 08th July 2024 by 05:00 p.m.

Invitation of Expression of Interest to the Public in General for assignment of below mentioned "Not Readily Realisable Assets" of FOREVER PRECIOUS JEWELLERY AND DIAMONDS LIMITED (In Liquidation) under section 35(f) of IBC, 2016 read with Regulation 37A of iguidation Regulation, 2016. The Assets of Corporate Debtor is being offered for Assignment on "AS IS WHERE IS, AS IS WHAT IS BASIS, WHATEVER THERE IS AND WITHOUT RECOURSE BASIS". Offers are invited from Investors for Assignment of "Not Readily Realizable Assets" under Regulation 37A of The IBBI Liquidation Process Regulation, 2016.

ASSIGNMENT OF NOT READILY REALISABLE ASSETS

Sr. No.	Des	cription	Book Value (Amount in INR.		
1.	Application filed under section 45	& 66 of IBC 2016	152,23,00,000		
2	Receivable under balance sheet				
		Book Value (Amount in INR.)*	2489,66,01,282		
	National Savings Certificates - Security deposit-VAT-Jaipur	46,345			
	- Deposits	10,22,598			
	- Loans and advances	10,54,401			
	- Sundry Debtors 2489,44,77,938		spirotokulaten Tento		
	Total		2641,89,01,282		

Approximate amount as per the last available balance sheet Note: The Liquidator reserves the right to cancel or modify the process without assigning any

reason and without any liability. This is a non-binding process and shall be subject to discretion of Liquidator/Stakeholders Consultation Committee

The ratio for distribution of proceeds from NRRA will be decided in the Stakeholders Consultation Committee meeting. : From 08 June 2024 to 22 June 2024 by 05:00 p.m Submission of Eligibility Documents

Timelines for information sharing Upto 02 July 2024 Last Date for submission of bid/proposal : Upto 08 July 2024 by 05:00 p.m. Note: The detailed Terms & Conditions, Eligibility Criteria, Declaration & other details and

clarification, kindly write to: liquidator.fpjdl@gmail.com In case of any clarifications, please contact the undersigned at liquidator fpjdl@gmail.com

Date:08" June 2024 **CA Amit Gupta** Place: Mumbai As Liquidator of Forever Precious Jewellery and Diamonds Limited

vide order dated 1st September 2020 IBBI Registration: IBBI/IPA-001/IP-P00016/2016-17/10040 Address: 101, Kanakia Atrium 2, Cross Road A, Chakala MIDC, Andheri (East), Mumbai - 400093. Landmark Behind Courtyard Marriott. Email: liquidator.fpjdl@gmail.com Authorization for Assignment valid till 30th November 2024

TASATI TEA LIMITED

CIN: L01132WB1979PLC031939 Registered Office: 7 Swallow Lane, Kolkata - 700001 Tel No.: 033- 2281-0733; Email: accts@tasati.in; Website: www.tasati.in

RESULT OF POSTAL BALLOT

Pursuant to the provisions of Section 110 of the Companies Act, 2013 read with the Companies (Management & Administration) Rules, 2014, as amended, the approval of the Shareholders was sought for Voluntary Delisting of Equity Shares of the Company from the Calcutta Stock Exchange Limited i.e., the only Stock Exchange where the equity shares of the Company are presently listed, in terms of Securities and Exchange Board of India (Delisting of Equity Shares) Regulations, 2021 as amended, (hereinafter called the "Delisting Regulations"), as specified in the Postal Ballot Notice dated April 26, 2024 read with Special Resolution and Explanatory Statement attached thereto.

Mr. Rajiv Chamaria (DIN: 00665145), the Managing Director of the Company, has announced the results of the Postal Ballot on the basis of the Scrutinizer Report dated June 2024 submitted by Mr. Alok Purohit, Proprietor of M/s. Alok Purohit & Associates, Pee Reviewed Practicing Company Secretary, bearing Peer Review Certificate Number. 4542/2023, Membership No.:A48734, C.P. No.: 21797, appointed in accordance with the provisions of the Companies Act, 2013 and the rules made there under. The following result of the e-voting was announced at the Registered Office of the Company: A summary of the Postal Ballot votes received is given below:

SI. No.	Votes casted	By Physical Ballot	By Electronic Voting	Total No. of Valid Votes	% of votes polled on outstanding shares
1.	Favor	0	195350	195350	97.68
2.	Against	0	0	0	0.00
	Total	0	195350	195350	97.68

Resolution required: (Ordinary/Special) Whether Promoter / Promoter Group are

Special Resolution for Delisting of Equity Shares from the Calcutta Stock Exchange Limited interested in the agenda / Resolution?

Category	No of shares held	Mode of voting	No of votes polled	% of votes polled on outstanding shares*	No of votes in favour	No of votes against	% of votes in favour on votes polled	% of votes against on votes polled
Promoter and Promoter	112550	Physical Ballot	0	0.00	0	0	0.00	0.00
Group		E-voting	112550	100,00	112550	0	100.00	0.00
Sub Total (A)	112550	2001 000	112550	100.00	112550	0	100.00	0.00
Public- Institutions	0	Physical Ballot	NA	NA	NA	NA	NA	NA
		E-voting	NA	NA.	NA.	NA	NA	NA.
Sub Total (B)	0		NA	NA	NA	NA	NA	NA.
Public shareholders	87450	Physical Ballot	0	0,00	0	0	0.00	0.00
		E-voting	82800	94.68	82800	0	100.00	0.00
Sub Total (C)	87450		82800	94.68	82800	0	100.00	0.00
Total	200000		195350	100.00	195350	0	100.00	0.00
NOTE:								

The terms "Public Shareholders" and "Promoters" have the same meaning as assigned to them under the Delisting Regulations.

The total valid votes casted by the Public Shareholders in favor of the proposed resolution are more than two times of the valid votes casted by the Public shareholders. as required under Delisting Regulations.

Accordingly, the Special Resolution as set out in the Postal Ballot Notice dated April 26, 2024 was declared as approved and passed with requisite majority as required under Regulation 11(4) of the Delisting Regulations.

By Order of the Board For Tasati Tea Limited

Subramanian Krishnan

Company Secretary

Ferrous

Place: Kolkata Date: 07.06.2024

к?rlosкar

Registered Office: 13, Laxmanrao Kirloskar Road, Khadki, Pune - 411 003. [Maharashtra] CIN: L27101PN1991PLC063223

to the Investor Education and Protection Fund (IEPF)

KIRLOSKAR FERROUS

INDUSTRIES LIMITED

NOTICE

[In respect of transfer of equity shares to the Investor Education and Protection Fund (IEPF)] The Notice is published pursuant to provisions of Section 124(6) of the Companies Act, 2013 read with Rule 6 of the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 and as amended ('the Rules'). The Rules, inter-alia, contain provisions for transfer of all shares, in respect of which dividend has not been paid or claimed for seven consecutive years or more,

It is noticed from the records that certain Members of the Company have not encashed their dividend warrants and their dividends have remain unclaimed for seven consecutive years from the financial year 2016-2017.

Pursuant to aforesaid Rules, the Company will communicate individually to the concerned Members, whose equity shares are liable to be transferred to the IEPF pursuant to the said Rules. The Company has uploaded details of such Members and equity shares due for transfer to the IEPF on its website, viz. www.kirloskarferrous.com The Members are requested to verify details of unclaimed dividends and equity shares liable to be transferred to the IEPF.

Notice is given to all such Members to make a valid claim to the Company or the Registrar and Share Transfer Agent (RTA) with a request letter duly signed by all holders along with proper identification proofs for claiming unpaid dividend sums, so that the equity shares are not transferred to the IEPF.

It may kindly be noted that if no valid claim is received by the Company or the RTA on or before 8 September 2024, the Company will transfer such equity shares to the IEPF without any further notice pursuant to the procedure set out in the said Rules. No claim shall lie against the Company in respect of unclaimed dividend sums and equity shares transferred to the IEPF pursuant to the Rules.

Members are requested to note that unclaimed dividends and equity shares transferred to the IEPF (including benefits, if any, on such shares) can be claimed back from the IEPF Authority after following procedure prescribed in the Rules. For any information / clarification / assistance, the RTA or the Company can be

contacted at below mentioned address:

Link Intime India Private Limited

Contact Details of the RTA

Akshay Complex, Block No. 202, Second Floor, Near Ganesh Temple, Off Dhole Patil Road, Pune 411001 Telephone: +91 (20) 46014473 Email: pune@linkintime.co.in

Contact Details of the Company Kirloskar Ferrous Industries Limited 13, Laxmanrao Kirloskar Road, Khadki, Pune 411003 Telephone: +91 (20) 66084645

Email: kfilinvestor@kirloskar.com

As per SEBI Circular No. SEBI/HO/MIRSD/ MIRSD-PoD-1/P/CIR/2023/37 dated 16 March 2023, it mandates all the listed companies to record the PAN, Nomination, KYC details of all the shareholders and Bank Account details of the first holder. The KYC letters along with requisite forms were dispatched to all such shareholders holding shares in physical form. In view of the aforesaid, we request you to submit the requisite Investor Service Form(s) along with required supporting documents as stated therein at the earliest. The relevant formats of nomination and updation of KYC details viz. Forms ISR-1, ISR-2, ISR-3, SH-13, SH-14 and SEBI circular are available on the website of Link Intime India Private Limited (Registrar and Share Transfer Agent) at https://www.linkintime.co.in>Resources>Downloads>General>Formats The members of the Company holding shares in electronic form and who have not registered their bank details or registered their e-mail address(es) can get the same registered with their respective depository participants by following the procedure prescribed by them.

> For Kirloskar Ferrous Industries Limited Mayuresh Gharpure

> > Company Secretary

Date: 7 June 2024 Place: Pune

 Telephone: (020) 66084645 - Fax: (020) 25813208 · E-mail: kfilinvestor@kirloskar.com · Website: www.kirloskarferrous.com

Mark bearing word "Kirloskar" in any form as a suffix or profix is owned by 'Kirloskar Proprietary Limited' And 'Kirloskar Ferrous Industries Limited' is the Permitted User.



TATA POWER

(Corporate Contracts Department) The Tata Power Company Limited, Smart Center of Procurement Excellence, 2" Floor, Sahar Receiving Station, Near Hotel Leela, Sahar Airport Road Andheri (E), Mumbai 400 059, Maharashtra, India (Board Line: 022-67173917) CIN: L28920MH1919PLC000567

NOTICE INVITING TENDER (NIT)

The Tata Power Company Limited invites tender from eligible vendors for the following tender package (Two-part Bidding) in Mumbai.

A) RCC & miscellaneous Civil works for 110 KV GIS building at Tata Power Parel Receiving Station, Mumbai (Package Reference CC25SVP004) Interested and eligible bidders for above Tender Package to submit Tender Fee and

Authorization Letter on or before 1500 hrs. of 14" June 2024, Friday. For downloading the Tender documents (Including the procedure for participation in the tender), please visit the Tender section on the website https://www.tatapower.com. Future corrigendum (if any), to the above NIT/tender will be informed on the Tender section on website https://www.tatapower.com.only.

SHRIRAM PROPERTIES LIMITED

CIN: L72200TN2000PLC044560

Registered Office: Lakshmi Neela Rite Choice Chamber, New No.9 - Bazullah Road, T.Nagar, Chennai - 600017; Corporate Office: Shriram House, No.31, T. Chowdaiah Road, 2 nd Main, Sadashiva Nagar, Bengaluru -560080; Website: www.shriramproperties.com/ Phone: +91 080 4022 9999. Email: cs.spl@shriramproperties.com.

NOTICE OF POSTAL BALLOT

[NOTICE PURSUANT TO THE PROVISIONS OF SECTION 110 OF THE COMPANIES ACT, 2013] Members of the Company are hereby informed that pursuant to the provisions of Sections 108 and 110 and other applicable provisions, if any, of the Companies Act, 2013 (the Act), read with Rule 20 and 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 (the Rules), as amended from time to time and Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, (Listing Regulations), Secretarial Standards on General Meetings issued by the Institute of Company Secretaries of India (SS-2) and other relaxations and clarifications issued by Ministry of Corporate Affairs (MCA) vide General Circular Nos. 14/2020 dated April 08, 2020, 17/2020 dated April 13, 2020, 22/2020 dated June 15, 2020, 33/2020 dated September 28, 2020, 39/2020 dated December 31, 2020, 10/2021 dated June 23, 2021, 20/2021 dated December 8, 2021, 1/2022 dated December 28, 2022 and 09/2023 dated 25th September 2023 ('MCA Circulars'), Circular No. SEBI/HO/CFD/CMD2 CIR/P/2021/11 dated January 15, 2021 (in continuation of Circular No. SEBI/HO/CFD /CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020) issued under Regulation 101 ("SEBI Circulars") and such other applicable laws and regulations, the Company has on Friday, June 07, 2024 completed the despatch of Postal Ballot Notice through electronic mode to the members, whose e-mail is registered with the KFin Technologies Limited ("Kfin"), Company's Registrar and Transfer Agent/ Depository Participant(s) as on Friday, May 31, 2024 i.e. the "Cut-Off Date" for seeking their approval by way of Ordinary Resolution for the following special business:

 Approval for the proposed material related party transactions with the Subsidiaries and/or Joint Ventures of the Company and between subsidiaries and Joint ventures where holding company is not a party to the transaction listed in Annexure-I to the explanatory statement during the financial year 2024-2025 ("2024-25")— Ordinary Resolution. — Ordinary Resolution The Postal Ballot Notice is available on the Company's website https://www.shriramproperties.com/company-announcements and on the websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited, National Stock Exchange of India Limited and NSDL at https://www.bseindia.com https://www.nseindia.com and https://www.evoting.nsdl.com/ respectively. Members who do not receive the Postal Ballot Notice may download it from the above-mentioned websites.

The documents referred to in the Postal Ballot Notice are available for inspection electronically and members seeking to inspect such documents can send an e-mail to cs.spl@shriramproperties.com.

Instruction for remote e-voting: In accordance with the applicable circulars issued by the Ministry of Corporate Affairs, the Company is providing to its nembers the facility to exercise their right to vote on the resolution proposed in the said Postal Ballot Notice only by electronic means ("e-voting"). The communication of the assent or dissent of the member would take place through remote e-voting process only. The Company has engaged the services of NSDL as the agency to provide e-voting facility.

Commencement of e-voting: 9.00 A.M. (IST) on Saturday, June 08, 2024. End of e-voting: 5.00 P.M. (IST) on Sunday, July 07, 2024.

Members may cast their votes during the period mentioned here-in below:

E-voting will not be allowed beyond the aforesaid date and time and the e-voting module shall be forthwith disabled by NSDL upon expiry of the aforesaid period. Once the vote on the resolution is cast by the Member, the same cannot be changed

Manner of e-voting by members holding shares in dematerialised mode and members who have not registered their email address has been provided in the Postal Ballot Notice. The manner in which persons who have forgotten the user ID and Password, can obtain/generate the same, has also been provided in the said Notice.

Members whose names appear in the register of members of the Company or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the Cut-Off Date, shall only be considered eligible for the purpose of e-voting.

Voting rights of a Member/ Beneficial Owner (in case of electronic shareholding) shall be in proportion to his/her/its shareholding in the paid-up equity share capital of the Company as on the Cut-Off Date. A person who was not a Member of the Company on the Cut-Off Date should treat the Postal Ballot Notice for information purpose only.


Manner of registering/updating e-mail address: Members holding share(s) in dematerialised mode are requested to register/update their email ID with the Depository

Participants ("DP") where they maintain their demat accounts. The Board of Directors has appointed Mr. P. Sriram (FCS: 4862 COP: 3310) and / or Ms. Nithya Pasupathi (FCS 10601 COP 22562), Partners, SPNP & Associates, Practicing Company Secretaries, as Scrutinizer for conducting the Postal Ballot voting process in a fair and transparent manner.

The resolution, if approved, shall be deemed to have been passed on the last date of e-voting i.e. Sunday, July 07, 2024. The results of e-voting will be declared on or before Tuesday, July 09, 2024 and will be displayed on Company's website https:// www.shriramproperties.com/company-announcements and shall also be communicated to the Stock Exchanges where the equity shares of the Company are listed and National Securities Depository Limited, (NSDL). The Company will also display the results of the Postal Ballot at its Registered Office.

Contact details of the person responsible to address the grievances connected with the voting by postal ballot including voting by electronic means: Mr. K. Ramaswany, Company Secretary & Compliance Officer e-mail id: cs.spl@shriramproperties.com Individual Shareholders holding securities in demat mode may contact the respective helpdesk for any technical issues related to login through Depository i.e. NSDL and CDSL.

By the Order of the Board Date: 07/06/2024 Sd. K. Ramaswamy Place: Bengaluru Company Secretary and Compliance Officer, A28580



"IMPORTANT"

Whilst care is taken prior to acceptance of advertising copy, it is not possible to verify its contents. The Indian Express (P) Limited cannot be held responsible for such contents, nor for any loss or damage incurred as a result of transactions with companies, associations or individuals advertising in its newspapers or Publications. We therefore recommend that readers make necessary inquiries before sending any monies or entering into any agreements with advertisers or otherwise acting on an advertisement in any manner whatsoever.

PPGCL

Regd Office: Shatabdi Bhawan, B12 & 13, Sector 4, Gautam Budh Nagar, Noida, Uttar Pradesh-201301 Plant Adress: PO- Lohgara, Tehsil-Bara, Prayagraj (Allahabad), Ultar Pradesh-212107 Phone: +91-120-6102000/6102009 CIN: U40101UP2007PLC032835

NOTICE INVITING EXPRESSION OF INTEREST

Prayagraj Power Generation Company Limited invites expression of interest (EOI from eligible vendors for Procurement of "ERW PIPE FOR FLY ASH LINE" -JUNE.'24" of 3x660 MW Thermal Power Plant at Prayagraj Power Generation Company Limited Bara, Dist. Prayagrai, Uttar Pradesh, India, Details of pre-qualification requirements bid security, purchasing of tender document etc. may be downloaded using the URL-https://www.ppgcl.co.in/tenders.php Eligible vendors willing to participate may submit their expression of interest along with the tender fee for issue of bid document latest by 14" June 2024.

FORM NO. CAA. 2

[Pursuant to Section 230 (3) and rule 6 and 7)] BEFORE THE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL BENCH, AT MUMBAI CA (CAA)/24/MB-IV/2024

In the matter of the Companies Act, 2013

In the matter of Section 230 to Section 232 of the Companies Act, 2013 and other applicable provisions of the Companies Act. 2013 and Rules framed thereunder.

In the matter of Scheme of Arrangement between Sterlite Technologies Limited ('Demerged Company') and STL Networks Limited ('Resulting Company') and their respective Shareholders and Creditors ('Scheme')

Sterlite Technologies Limited, a company incorporated under the Companies Act, 1956 having its Registered Office situated at 4th Floor, Godrej Millennium, Koregaon Road 9, STS 12/1, Pune, Maharashtra 411001, India

CIN: L31300PN2000PLC202408 ... First Applicant Company / Demerged Company NOTICE AND ADVERTISEMENT OF NOTICE OF MEETING OF EQUITY SHAREHOLDERS. SECURED CREDITORS

[INCLUDING NON-CONVERTIBLE DEBENTURE ('NCD') HOLDERS] AND UNSECURED CREDITORS OF STERLITE TECHNOLOGIES LIMITED. Notice is hereby given that by an order dated 17 April 2024 read with order dated 15 May 2024 in the Company Scheme Application No. C.A. (CAA)/24/MB-IV/2024 ("Orders"), the Hon'ble National Company Law Tribunal, Mumbai Bench

"NCLT") has directed inter alia that separate meetings be convened and held of the Equity Shareholders, Secured Creditors (including NCD Holders) and Unsecured Creditors of the Demerged Company for the purpose of considering, and, if thought fit, approving, with or without modification, the Scheme of Arrangement between Sterlite Technologies Limited ("First Applicant Company" or "Demerged Company" or "Company") and STL Networks Limited ("Second Applicant Company" or "Resulting Company") and their respective shareholders and creditors ("the Scheme") under sections 230 to 232 and other applicable provisions of the Companies Act, 2013 ("Act") along with the Companies (Compromises, Arrangements and Amalgamations) Rules, 2016.

In pursuance of the said Orders and in compliance with the applicable provisions of the Act, Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and following the operating procedures (with requisite modifications as may be required) referred to in General Circular No. 14/2020 dated April 8, 2020, General Circular No. 17/2020 dated April 13, 2020, General Circular No. 22/2020 dated June 15, 2020, General Circular No. 33/2020 dated September 28, 2020, General Circular No. 39/2020 dated December 31, 2020, General Circular No. 10/2021 dated June 23, 2021, General Circular No. 20/2021 dated December 8, 2021, General Circular No. 3/2022 dated May 5, 2022, General Circular No. 10/2022 dated December 28, 2022 and General Circular No. 09/2023 dated September 25, 2023 issued by the Ministry of Corporate Affairs ('MCA') (collectively referred to as "MCA Circulars"), further notice is hereby given that the meetings of Equity Shareholders, Secured Creditors (including NCD Holders) and Unsecured Creditors of the Company (collectively referred to as the "Meetings") will be held through video conferencing ("VC") and/ or other audio-visual means ("OAVM") without requiring the physical presence at common venue of the members, secured creditors (including NCD Holders) and unsecured creditors, as per the schedule indicated in the table below:

Sr. No.	Meeting of	Day and Date of Meetings	Time of Meetings (IST)
1.	Equity shareholders	Wednesday, 10 July 2024	10:00 a.m.
2.	Unsecured creditors	Wednesday, 10 July 2024	11:00 a.m.
3.	Secured creditors (including NCD Holders)	Wednesday, 10 July 2024	12:00 p.m.

The notices of the aforesaid meetings along with the explanatory statement, and other accompanying documents under Section 230 to 232 read with Section 102 and other applicable provisions of the Act and the Companies (Compromises, Arrangements and Amalgamations) Rules, 2016 have been sent by the Company to persons who are entitled to attend and vote at the respective meetings, by e-mail in case of Equity Shareholders at the e-mail IDs that are last registered with the Company / Depository Participants, with respect to Secured Creditors by e-mail at the e-mail IDs that are last registered with the Company and by Registered Post-AD/ Speed Post delivery at their last known addresses as per the records of the Company and with respect to Unsecured Creditors by e-mail at the e-mail IDs that are last registered with the Company. In case, the e-mail IDs of Equity Shareholders are not registered with Company/ Depository Participants, the Equity Shareholders of the Company are requested to follow the instructions provided in the Notice. Copy of the Scheme, the Notices and the documents accompanying the Notices including the Explanatory Statement as per Section 102 read with Section 230 to 232 of the Act is available on the website of the Company at https://stl.tech/investor/ and on the website of the stock exchanges i.e. BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com, and also on the website of KFin Technologies Limited ("KFin") (e-voting facility provider) at https://evoting.kfintech.com/, from where they can be downloaded.

Voting at the aforementioned Meeting of Equity Shareholders shall take place through e-voting facility made available during the Meetings (held through VC/OAVM). Additionally, the facility of remote e-voting is being made available prior to the Equity Shareholders Meeting.

Further, the voting at the aforementioned Meetings of Secured Creditors and Unsecured creditors shall be carried out through poll taken during the meeting. Further, in addition to the facility of voting through poll the Company will provide the facility of remote e-voting and e-voting during the meeting to the NCD holders (secured creditors). Copy of the notice of the said meeting along with the explanatory statement and other accompanying documents under

Section 230 to 232 read with Section 102 and other applicable provisions of the Companies Act, 2013 and the Companies (Compromises, Arrangements and Amalgamations) Rules, 2016 can be obtained free of charge. A written request in this regard, may be addressed to the Company at secretarial@stl.tech. Copy can also be obtained from the Registered office of the Company at 4th Floor, Godrej Millennium, Koregaon Road 9, STS 12/1, Pune, Maharashtra 411001, India between 10:00 a.m. to 4:00 p.m upto the date of meeting. Further, since the meetings are being held through VC / OAVM, in line with the said MCA Circulars, the facility to appoint a proxy to attend and cast vote will not be available for the said meetings. However, in terms of the provisions of Sections 112 and 113 of the Act read with the said MCA Circulars, Corporate Members/Creditors are entitled to appoint their authorised representatives to attend the aforesaid Meetings through VC/OAVM on their behalf and participate thereat, including cast votes. For details corporate members are requested to refer the Notice of the Meetings.

The NCLT has appointed Mr. Bangalore Jayaram Arun, Independent Director of the Company failing him Mr. Subramanian Madhavan, Independent Director of the Company, to be the Chairman of the aforesaid meetings of the Equity Shareholders, Secured Creditors (including NCD holders) and Unsecured Creditors of the Company. Further, the NCLT has also appointed Mr. B Narasimhan, Proprietor BN & Associates (FCS -Membership No.: 1303, COP No.: 10440), Practicing Company Secretary and failing him Mr. Venkataraman K (ACS - Membership No.: 8897, COP No.: 12459), Practicing Company Secretary as the Scrutinizer of the aforesaid meetings. The above-mentioned Scheme, if approved at the aforesaid meetings, will be subject to the subsequent approval of other regulatory authorities and sanction by NCLT.

The details of cut-off date for e-voting and time period for remote e-voting of the aforesaid meeting of Equity Shareholders is as under:

Equity Shareholders Meeting	
Cut-off date for e-voting	Wednesday, 3 July 2024
Remote e-voting start date and time	Sunday, 7 July 2024, at 10::00 a.m. (IST)
Remote e-voting end date and time	Tuesday, 9 July 2024, at 5:00 p.m. (IST)

for thwith disabled by KFin upon expiry of the aforesaid period. The Equity shareholders attending the meeting who have not cast their vote(s) by remote e-voting will be able to vote electronically at the meeting ("Insta Poll") by following the instructions given in the notice. The Equity Shareholders who have cast their vote(s) by remote e-voting may also attend the meeting but shall not be entitled to cast vote(s) again at the meeting. An equity shareholder, whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners

The remote e-voting will not be allowed beyond the aforesaid date and time and the remote e-voting module shall be

maintained by the Depositories as on the cut-off date, i.e., Wednesday, July 3, 2024 only shall be entitled to exercise his/her/its voting rights on the resolution proposed in the notice and attend the meeting of the equity shareholders. Voting rights of an equity shareholder / beneficial owner shall be in proportion to his/her/its shareholding in the paid-up equity share capital of the Company as on the cut-off date, i.e., Wednesday, July 3, 2024.

Information and instructions including manner of voting (both remote e-voting and Insta Poll) by equity shareholders holding shares in dematerialised mode, physical mode and for equity shareholders who have not registered their email address has been provided in the notice of the meeting. The manner in which persons who become shareholders of the Company after dispatch of the notice and holding shares as on the cut-off date (mentioned herein above) has also been

Manner of registering / updating e-mail address by equity shareholders:

- 1. Members holding shares in physical mode, who have not registered/ updated their e-mail address with the Company, are requested to register / update their e-mail address with KFin (RTA) at einward.ris@kfintech.com with a copy marked to secretarial@stl.tech by sending a duly signed request letter mentioning their name as registered with the RTA, address, email address, mobile number, self- attested copy of PAN, DPID/Client id or folio number and number of shares held.
- 2. Shareholders holding shares in dematerialized mode are requested to register/update their email address with the relevant Depository Participants.

A secured creditor (including NCD holder) whose name appears in the Chartered Accountant's certificate dated December 13, 2023 certifying the list of secured creditors as on the Tuesday, October 31, 2023 only shall be entitled to exercise his/her/its voting rights on the resolution proposed in the notice and attend the meeting of secured creditors. Voting rights of a secured creditor shall be in proportion to their outstanding amount in the Applicant Company as on Tuesday, October 31, 2023.

An unsecured creditor whose name appears in the Chartered Accountant's certificate dated December 13, 2023 certifying the list of unsecured creditors as on the Tuesday, October 31, 2023 only shall be entitled to exercise his/her/its voting rights on the resolution proposed in the notice and attend the meeting of unsecured creditors. Voting rights of an unsecured creditor shall be in proportion to their outstanding amount due in Applicant Company as on Tuesday, October 31, 2023.

The Equity Shareholders, Secured Creditors and Unsecured Creditors may send their gueries relating to the Scheme on or before Saturday, July 6, 2024, mentioning their name, Folio No/DP ID Client ID (in case of shareholders), institution/bank they represent (in case of secured/unsecured creditors), email id and mobile number to KFin at einward.ris@kfintech.com with a copy marked to the Company at secretarial@stl.tech. These queries will be addressed by the Company suitably. The Shareholders and Creditors are requested to restrict their questions only to matters pertaining to the business set out in the Notice convening this Meeting.

Secured creditors, Unsecured creditors and Equity Shareholders seeking any information with regard to the Scheme or the matter proposed to be considered at the aforesaid meetings, are requested to write to the Company through email on secretarial@stl.tech

In case of any query and/or grievance, in respect of voting by electronic means, Members may refer to the Help &

Frequently Asked Questions (FAQs) and E-voting user manual available at the download section of https://evoting.kfintech.com (Kfin Website) or call Kfin's toll free No. 1-800-309-4001 for any further clarifications.

> For Sterlite Technologies Limited Bangalore Jayaram Arun (DIN: 02497125)

Date : 8" June, 2024 Place: Pune

Pune

Chairman appointed for the Meetings

financialexp.epapr.in







वैद्यकीय प्रशासन अधिकारी यांचे कार्यालय

सर्वे नं. ६८९/९०, पंचदीप भवन, तळमजला, बिबवेवाडी, पुणे-४११०३७

जा.क्र. वैप्रअ पुणे/राकावियो/अ-४,जाहिरात/८४२३/२०२४, दिनांक ०७ जून, २०२४

दवाखाने सुरु करण्याकरिता जागा भाड्याने आवश्यक आहे. त्याबाबतच्या अटी, शर्तींचा व अर्जाचा नमुना esic.nic.in/tender या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

अर्जदाराने अर्ज संपूर्णतः अचूक भरून आवश्यक प्रमाणपत्रांच्या साक्षांकित प्रतीसह **'वैद्यकीय** प्रशासन अधिकारी, महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी, स.नं. ६८९/९०, पंचदीप भवन, तळमजला, बिबवेवाडी, पुणे-४११०३७' या पत्त्यावर हस्तपोच/ पोस्टाने दिनांक

अ. क्र.	ठिकाण	तालुका	जिल्हा	जागेचे क्षेत्रफळ
۶.	सासवड	पुरंदर	पुणे	१६०० चौ.फूट पर्यंत
٦.	राजगुरुनगर	खेड	पुणे	१६०० चौ.फूट पर्यंत
₹.	सणसवाडी	शिरुर	पुणे	४३०० चौ.फूट पर्यंत
٧.	शिरूर	शिरुर	पुणे	१६०० चौ.फूट पर्यंत

(सही/-) डॉ. मेघा मंगेश आयरे वैद्यकीय प्रशासन अधिकारी म.रा.का.वि.सो. (प.म.वि.), पुणे-३७

माळेगाव बु. नगरपंचायत बु.

धोकादायक इमारतीबाबत सूचना (महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ चे कलम १९५ अन्वये नोटीस)

माळेगाव ब्. नगरपंचायतीच्या हद्दीतील मिळकतधारकांना याद्वारे कळविण्यात येते की, सध्या पावसाळा सुरू झालेला असून या कालावधीमध्ये धोकादायक इमारतीपासून जीवितहानी व वित्तहानी होण्याची शक्यता असते या करिता ज्या मिळकती धोकादायक झालेल्या आहेत, त्या इमारतीची स्ट्रक्चरल इंजिनियरमार्फत तपासणी करून मिळकतीची दुरूस्ती करणे अगर धोकादायक भाग उतरवणे याबाबतचा अहवाल व मिळकतीसंबंधीची सर्व कार्गदपत्रे नगरपंचायतीकडे दाखल करावी व संभाव्य धोकादायक भाग उतरावण्याची कार्यवाही संबंधित मिळकतधारकांनी करावी व संभाव्य धोकादायक मिळकतीपासून जीवितहानी व वित्तहानी होणार नाही याची दक्षता मिळकतधारकांनी घ्यावी. धोकादायक मिळकतीमुळे दुर्घटना घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित मिळकतधारकाची राहील

तसेच ज्या इमारतीस ३० वर्षापेक्षा जास्त कालावधी झालेला आहे, या इमारतीचे स्ट्रक्चरल इंजिनियर यांच्याकडून तपासणी करून त्यांच्या अहवालानुसार करावयाच्या सुधारणा याबाबत . मिळकतधारकांनी आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह माहिती सादर करून नगरपंचायतीच्या पूर्व परवानगीने ही कामे करून घ्यावीत.

जा.क. ९६९/२०२४ दिनांक : ०७/०६/२०२४

सही/ (बालाजी लोंढे) मख्याधिकार्र माळेगाव बु. नगरपंचायत

जाहीर नोटीस

लक श्री. हनुमंत महादेव पाटेकर व सौ. अश्विनी हनुमं मालक श्री. हनुमत महादव पाटकर व सा. आरवन। हनुमत परोकर रा. नर्थे प्राथम शर्काकी असून सदर मिळकत त्यांची मालकी इक्ष वहिवादीची मिळकत आहे. सदर मिळकतिवाबत आमचे आष्टिल नामे श्री. विजय आंनदराव पवार पांसवरोवर यवादवाराची बोलाणे चालू आहेत, तसब या नोटीसीव्यारे तमाम लोकांना कळविष्यात येते की, सदर ळकतीबाबत कोणाचाही खरेटी विकी गहाण दान लीज निष्यराजिबस प्राणियाहा खरेचा, ावप्रम, गहार्ग, दान, र लीन, बक्षीस, साठेखत, विकसन करारनामा, कुलमुखत्या ताबा, लेखी करार, विसारपावती अगर इतर कसलाही व्य अगर इतर कोणत्याही प्रकारचा हक्क, हितसंबंध असल्या वश्यक त्या कागदोपत्रानिशी नोटीस प्रसिध्द झाल्यापासन वसांच्या आत खालील पत्त्यावर संपर्क साधावा, ावस्तार्थ्या आते खालाल पत्यापर संपर्ध साथाया, सङ्ग्रास् कसलीही तकार ग्राह्य धरली जाणार नाही. टायटल व्हेरिफिकेशनसाठी सदर नोटीस देत आहोत. **परिशिष्ट: मिळकतीचे वर्णन**: तुकडी पुणे, पोट तुकडी तालुक

वेत्हा, में. दूय्यम निबंधक साहेब वेत्हा पुणे यांच्या कार्यक्षेत्रातील मंचायत समिती वेत्हा, जिल्हा परिषद पुणे हद्वीतील गाव मौजे **धानेप** येथील गट नं. ६५६, यांसी एकूण क्षेत्र ०२ हे ८३ आज टखराबासह यांसी **आकार ०२ रु. ०६ पैसे** यापैकी लिह ाटखराबार्त्त चार्ता आकार पर सं. ५६ पर पर पर णार यांचे स्वतंत्र मालकी हक्क व हिश्शाचे क्षेत्र ०० हे ९४.३३ तार पोखसह हि जमीन मिळकत. यासी चतुःसिमा पुढीलप्रमाणे – पुर्वेस : गट नंबर ६५७, पश्चिमेस : गट नंबर ६५४, दक्षिणेस रेस्ट, **उत्तरेस** : गटनंबर ६५६ मधील उर्वरीत मिळक पुणे, दिनांक ०७/०६/२०२४

ॲड. सागर चंद्रकांत लिमण बी.एस.एल.,एल.एल.बी बा.५स.५स.,५स.,५स.५स. शॉप नं.११, पहिला मजला, बी–विंग, वर्धमान गार्डन, कात्रज बायपास, कात्रज, पुणे– ४११०४६. मो. नं. . ७५८८९४३७४५

Following documents are required to be submitted along with tender

notice or reasons.

of defence personnel.

Aadhar Card / Bank Passbook / Govt. Issued document).

(a) Photo ID along with two passport size photographs.

(c) Contact Number and one Alternate Number.

(d) Rate list Duly Signed along with Stamp of Proprietor.

(e) Preference will be given to vendors with shop Act License &

(b) Current Proof of Residence (Voter Card / Driving License /

NOTICE

ADVERTISEMENT FOR TENDERING OF SI REGIMENTAL

SHOP "9 BRD AIR FORCE: PUNE"

1. Sealed Tenders are invited by the Service Institute, 9BRD Air

Force, Pune-14 for regimental shop "Vegetables & Fruits Shop" at

AFFWA(L) 9 BRD Complex on Contractual basis for the period from

01 Jul 24 to 30 Jun 25. The Tender Forms are Available at SI Office

on payment of Rs. 100/- (One Hundred Only). Tender Box is located

at TATA Guard Room and Chandan Nagar. Last date for submission

of Tender Form is 20 Jun 24 at 1000 hrs. 100 % reservation will be

given during finalization of tender to war widows/ widows of defence

personnel killed in duty, disabled soldiers, Ex-servicemen & spouses

GST number during finalization of Tender.

(f) Earnest Money of Rs. 5000/- is required to be submitted in DD / cheque along with Tender form in favour of 'OIC SI Fund 9 BRD Air Force Pune'.

2. Tenders will be opened on 1100 hrs on 21 Jun 24 in the presence of all available Vendors. For further details contact: 022-26633284. Note: The shop Proposed for the present Tender may (U Vinod Kumar) be withdrawn at any stage of tendering due to Group Captain unforeseeable circumstances without assigning prior

भारत फोर्ज लिमिटेड

9 Base Repair Depot



सीआयएन : L25209PN1961PLC012046 नोंदणीकृत कार्यालय : मुंढवा, पुणे कॅन्टोन्मेंट, पुणे - ४११०३६, महाराष्ट्र, इंडिया दरध्वनी : ०२०-६७०४ २८५० /२४७६ फॅक्स : ०२० -२६८८२ २१६३ ई-मेल : <u>secretarial@bharatforge.com</u> संकेतस्थळ : <u>www.bharatforge.com</u>

(कंपनीच्या समभाग धारकांच्या माहितीसाठी)

विषय: गुंतवणुकदार शिक्षण आणि संरक्षण निधी (आयईपीएफ) मध्ये कंपनीच्या समभागांचे हस्तांतरण.

या द्वारे सूचना देण्यात येत आहे की, भारत फोर्ज लिमिटेड ही कंपनी कायदा, २०१३ च्या लागू तरतुर्दीनुसार तसेच गुंतवणूकदार शिक्षण आणि संरक्षण निधी प्राधिकरण (लेखा, लेखापरीक्षण, हस्तांतरण आणि परतावा) नियम, २०१६ आणि त्यांतील वाचल्या जाणाऱ्या सुधारणांसह **(''नियम'')**, गुंतवणूकदार शिक्षण आणि संरक्षण निधी (आयईपीएफ) मध्ये समभाग हस्तांतरित करणार आहे. तसेच सदर नियमांत तरतुदीनुसार, ज्या लाभांशावर सलग सात (७) वर्षे किंवा त्याहुन अधिक काळ भागधारकांनी दावा केलेला नाही, असे समभाग केंद्र सरकारने स्थापन केलेल्या गुंतवणूकदार शिक्षण आणि संरक्षण निधी (आयईपीएफ) कडे हस्तांतरित करण्याची तरतूद आहे. आयईपीएफ नियमांमध्ये नमूद केलेल्या आवश्यकतांचे पालन करण्यासाठी, ज्यांचे समभाग आयईपीएफ मध्ये हस्तांतरित होण्यास पात्र आहेत अशा सर्व संबंधित सभासदांना, कंपनीने या पूर्वीच कंपनीच्या नोंदीमध्ये त्यांच्या सध्या उपलब्ध असलेल्या पत्यावर वैयक्तिक सूचना

पातवल्या आहेत भागधारकांना विनंती करण्यात येत आहे की. दि. १० सप्टेंबर २०२४ पर्यंत लाभांशाचा दावा न केल्यास, अशा दावा न केलेल्या लाभांशासहीत संबंधित समभाग हे त्यांच्यावर मिळणाऱ्या फायद्यांसह, नियमांमध्ये विहित केलेल्या वेळ आणि प्रक्रियेनुसार, भागधारकांना पुढील कोणतीही सूचना न देता, (आयईपीएफ) कडे हस्तांतरित केले जातील. अशा प्रकारे हस्तांतरित केलेल्या समभागांच्या संदर्भात कंपनीवर कोणतेही दायित्व असणार नाही.

आयईपीएफ कडे हस्तांतरित होण्यास पात्र असलेल्या समभागांशी संबंधित भागधारकांचे संपूर्ण तपशील कंपनीने www.bharatforge.com या तिच्या संकेतस्थळावर देखील उपलब्ध करून दिले आहेत.

समभागधारकांनी दावा न केलेल्या लाभांशाचे तपशील आणि आयईपीएफ कडे हस्तांतरित केल्या जाणाऱ्या समभागांचे तपशील पडताळण्यासाठी भागधारकांनी <u>https://www.bharatforge.com/investors/shareholders-information/iepf</u> या लिंक ला

भागधारकांनी नोंद घ्यावी की आयईपीएफ च्या नियमांतील तरतुदींच्या अन्वये आयईपीएफ ला हस्तांतरित केलेल्या लाभांश आणि समभाग या दोन्हींवर आयईपीएफ-५ फॉर्ममध्ये अर्ज करून दावा केला जाऊ शकतो. सदर फॉर्म <u>www.iepf.gov.in</u> या आयईपीएफ च्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. याबाबत अधिक माहिती/स्पष्टीकरण/मदतीसाठी संबंधित भागधारकांनी कंपनी निबंधक व भागहस्तांतर प्रतिनिधीला खाली दिलेल्या पत्त्यावर संपर्क साधावा ही विनंती:

लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड

युनिट: भारत फोर्ज लिमिटेड

सी १०१, पहिला मजला, २४७ पार्क, एलबीएस मार्ग, विक्रोळी पश्चिम, मुंबई ४०००८३

दरध्वनी क्रमांक : ०२२- ४९१८ ६२७०

ई मेल : rnt.helpdesk@linkintime.co.in स्थळ : पणे

दिनांक : जून ०७, २०२४

भारत फोर्ज लिमिटेड करिता सही / -तेजस्विनी चौधरी कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी

Weight (grams)

33.09

158.7

228.5

42.4

25.4

36.5

13.9

35.6

151.6

596.48

32.5

8.48

41.6

61.84

132.26

22

9.5

42.4

27.1

126.5

92.9

76.3

30.8

59.98

170.4

146.3

126

38.4

61.85

40.23

3.64

345.45

688854.01

210935.1

30726.95

705254.08

509110.95

301433.34

154506.8

84416.28

138784.5

262212.75

301190.62

56808.44

193063.93

264998.9

17528.96

58195.14

1655497.07

48

मुख्य कार्यालय: लोकमंगल, १५०१, शिवाजीनगर, - ४११००५ **टेलीफोन** : ०२० २५५११३६० ईमेल: investor services@mahabank.co.in वेबसाइट: www.bankofmaharashtra.in सूचना

एक भागधारक संचालकाची निवड

केंद्र सरकार व्यतिरिक्त अन्य सभासदांमधून एका संचालकाची निवड करण्यासाठी पुणे येथे दि. १२ जून, २०२४ रोजी आयोजित करण्यात आलेल्या बँकेच्या २१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या (एजीएम) संदर्भात दिनांक १५ मे २०२४ रोजी जारी करण्यात आलेल्या सूचनेच्या संदर्भात बँकेच्या नामांकन आणि मानधन समितीने (एनआरसी) अर्जाची छाननी केल्यानंतर पात्र आपि योग्य त्या श्रेणीत असल्याची खातर जमा केल्यानंतर, येथे सूचना देण्यात येते की, पुढे नमूद करण्यात आलेल्या भागधारकांचा अर्ज वैध आणि उचित असल्याचे निदर्शनास आलेल आहे

ı	अ.क्र.	भागधारकाचे नावं	वय	पत्ता			
	٩.	श्री. प्रवीण कुमार	५९ वर्ष	१७–ए, दुसरा मजला, ६४ जनपथ, नवीन दिल्ली –			
ı				990009			
ı	जसे की. जागेच्या संख्येएवढीच वैध उमेदवारांची संख्या असल्यामळे बँक ऑफ महाराष्ट						

(शेअर्स ॲण्ड मिटींग्स) रेग्युलेशन्स, २००४ च्या नियम ६६ अनुसार श्री प्रवीण कुमार यांची बँकेच्या संचालकपदी निवंड झाल्याचे मानण्यात येत आहे. ते ३० जून, २०२४ पासून २९ जून,२०२७ पर्यंत ३ वर्षांच्या कालावधीसाठी संबंधित जबाबदारी संभाळतील ऱ्यानुसार कार्यपत्रिकेतील क्र. ७ सभासद संचालक यांची निवड हा विषय बँकेच्य

१२ जून,२०२४ रोजी पुणे येथे होणाऱ्या २१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत घेतला जाणार नाही. ठिकाण : पुणे (व्ही. पी. श्रीवास्तव) दिनांक : ८ जून, २०२४ सीएफओ आणि महाप्रबंधक

जाहीर नोटीस

तमाम लोकांस या जाहीर नोटिसीद्वारे कळविण्यात येते कि, ''एपी इस्टेट्स एलएलपी' येथून पढ़े यांचा उल्लेख "सदर मालक" असा केला आहे) लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप **ज्यांचा नोंदणीकृत पत्ता** : बाराव्या मजल्यावरील ऑफीस, ए-विंग, चिना बिल्डिंग, आर. ए. किडवाई रोड, वडाळा पूर्व, मुंबई ४०००३१. हे खालील परिशिष्टा विस्तृतपणे वर्णन केलेल्या मिळकतींचे (''परिशिष्ट मिळकती'') मालक आहेत व सदर मिळकती त्यांचे ताबे वहिवाटीत आहेत. सदर मालकांनी स्पष्ट केले आहे की ते सदर परिशिष्टातील मिळकतीचे मालक असून त्यांना सदर मिळकतीचे निर्वेध, निजोखमी व गणनयोग्य मालकी हक्क आहेत

आमचे आशिल सदर परिशिष्टातील मिळकतीच्या खरेदीबाबत चर्चा करत असून सदर नालकांकडे सदर मिळकतीचे निर्वेध, निजोखमी व पणनयोग्य आणि बोजारहीत मालकीहब अधिकार व हितसंबंध तपासण्याचे आहेत

परिशिष्ट मिळकतींचा वा त्यांचा कोणताही भाग याबाबत त्रयस्थ व्यक्ती / व्यक्तींचा सोसायटीचा, फर्मचा संस्थेचा (नोंदणीकृत अथवा अनोंदणीकृत) खरेदी, गहाण अदलाबदल, बोजा, भाडेहक, लिज, लीन, बक्षीस, वारसाहक, ट्रस्ट, कौटुंबिक व्यवस्था कुळहक, देखभाल ताबा, जाण्या-येण्याचे हक, विकसनाचे अधिकार, करार-मदार समजुतीचा करारनामा, न्यायालयाने / शासकीय / निमशासकीय खात्याने पारित ऑर्डर जजमेण्ट / डिक्री वा इतर कोणत्याही प्रकारचा मालकी हक्क वा दावा वगैरे असल्यास त्यांर्न हि जाहीर नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून **१५ (पंधरा) दिवसांचे आत** खालील पत्यावर आम्हास लेखी कळवावे व कागदपत्रांनिशी खात्री पटवावी, अन्यथा परिशिष्ट मिळकतीवा सदर मालकांचा निर्वेध, निजोखमी, हक्क व अधिकार असल्याचे समजण्यात येईल तसेच इतर कोणाचाही काहीही हक्क व हितसंबंध नाही व असल्यास तो त्यांनी जाणीव पूर्वक सोडून दिला आहे असे गृहीत धरण्यात येईल आणि आमचे अशील सदर परिशिष्ठातील मेळकतीचा व्यवहार पूर्ण करण्याची प्रक्रिया पुढे नेतील.

परिशिष्ट मिळकर्त

वडगाव शेरी, ता. हवेली, जि. पुणे येथील आणि पुणे महानगरपालिका हदीतील नोंदणी जि. पुणे, उपनोंदणी जिल्हा हवेली यांचे कार्यक्षेत्रातील स. नं. १५/१, १५/२/१ १५/२/२, १५/३, १५/४, १५/५ आणि १५ / ६ या एकूण ४५ एकर २५ गुंठे, म्हणज् १८ हेक्टर ४४ आर वरील मेरीसोफ्ट ।।। या प्रकल्पातील ई इमारतीमधील इस्ट विंग मधील . संपूर्ण तिसरा मजला, म्हणजे **युनिट क्र. १, २, ३ आणि ४** एकूण क्षेत्रफळ १७,८६८ चौ. फू म्हणजे १६५९.९७ चौ. मि. बिल्ट अप आणि २२ कारपार्किंग जागा.

पुणे दि.: ०८.०६.२०२४

जस लॉरस (ॲडव्होकेट्स)

ए/ २१, अमोद अपार्टमेंट्स, महाजन पथ शिवाजी नगर, पुणे ४११००५.फोन: ९८५०१५५६७२

KIRLOSKAR FERROUS

INDUSTRIES LIMITED

кżrloskar

16.05.2024 रोजी

रु. 2597264.75 (रुपये पंचवीस लाख

सत्याण्णव हजार दोन्छ

चौसष्ट आणि पंच्याहत्त

पैसे फक्त) दि.

16.05.2024 रोजी

नुसार

(रुपये सत्तावीस लाख

सात हजार आत्रशे

कोणनव्वद आणि तीर

पैसे फक्त) दि.

16.05.2024 रोजी

नुसार

₹. 3758616.18

(रुपये सदतीस लाख

अञ्जवन्न हजार सहार

सोळा आणि अठरा पैसे

क्क्त) दि. 16.05.202₉

रोजी नसार

₹. 1506148.66

(रुपये पंधरा लाख सह

हजार एकशे अञ्जेचाळीर

आणि सहासष्ट पैसे

फक्त) दि

16.05.2024 रोजी

नुसार

₹. 8706182.66

(रुपये मत्यागेंशी लार

सहा हजार एकशे

ब्यापेंशी आणि महासा

पैसे फक्त) दि.

2024

प्राधिकृत अधिकारी (मे. पीएनबी हाऊसिंग फायनान्स लि.)

बिल्डिंग सी, 7, 706, **16.05**.

16/ए/2

2760889.30

NOTICE

It is noticed from the records that certain Members of the Company have not encashed their dividend warrants and their dividends have remain unclaimed for

Pursuant to aforesaid Rules, the Company will communicate individually to the concerned Members, whose equity shares are liable to be transferred to the IEPF pursuant to the said Rules. The Company has uploaded details of such Members and equity shares due for transfer to the IEPF on its website, viz. www.kirloskarferrous.com The Members are requested to verify details of unclaimed dividends and equity shares liable to be transferred to the IEPF.

Notice is given to all such Members to make a valid claim to the Company or the Registrar and Share Transfer Agent (RTA) with a request letter duly signed by all holders along with proper identification proofs for claiming unpaid dividend sums,

or before 8 September 2024, the Company will transfer such equity shares to the IEPF without any further notice pursuant to the procedure set out in the said Rules. No claim shall lie against the Company in respect of unclaimed dividend sums and

back from the IEPF Authority after following procedure prescribed in the Rules. For any information / clarification / assistance, the RTA or the Company can be

contacted at below mentioned address

LIIIK IIILIIIIle IIILII FIIVALE LIIIIILEU	Kirioskai reirous iliuustiles Liilliteu						
Akshay Complex, Block No. 202,	13, Laxmanrao Kirloskar Road,						
Second Floor, Near Ganesh Temple,	Khadki, Pune 411003						
Off Dhole Patil Road, Pune 411001	Telephone : +91 (20) 66084645						
Telephone : +91 (20) 46014473	Email : <u>kfilinvestor@kirloskar.com</u>						
Email : <u>pune@linkintime.co.in</u>							
As per SEBI Circular No. SEBI/HO/MIRSD/ MIRSD-PoD-1/P/CIR/2023/37 dated							
6 March 2023, it mandates all the listed companies to record the PAN, Nomination							
VC details of all the shareholders and Bank Account details of the first holder							

The KYC letters along with requisite forms were dispatched to all such shareholders holding shares in physical form. In view of the aforesaid, we request you to submit the requisite Investor Service Form(s) along with required supporting documents as stated therein at the earliest. The relevant formats of nomination and updation of KYC details viz. Forms ISR-1, ISR-2, ISR-3, SH-13, SH-14 and SEBI circular are available on the website of Link Intime India Private Limited (Registrar and Share Transfer Agent) at https://www.linkintime.co.in>Resources>Downloads>General>Formats The members of the Company holding shares in electronic form and who have not registered their bank details or registered their e-mail address(es) can get the same registered with their respective depository participants by following the procedure prescribed by them.

For Kirloskar Ferrous Industries Limited

Company Secretary Telephone: (020) 66084645 • Fax: (020) 25813208 · E-mail: kfilinvestor@kirloskar.com · Website: www.kirloskarferrous.com

S CSB Bank PUBLIC NOTICE ON AUCTION OF PLEDGED GOLD ORNAMENTS

The borrower/s in specific and interested bidders in general are hereby informed that on account of non-repayment of Bank's dues by the borrowers as under despite the payment notice and recall/auction notice issued by the Bank, the gold ornaments pledged with the bank as security by the respective borrowers for the loans availed by them will be sold in public auction on "as is where is" and "non-recourse" basis through e-auction portal https://gold.samil.in.on.19th.lune, 2024 at 10 · 3.0 a.m. The auction may be adjourned to any other later date at the discretion of the bank upon publication of the same in the Bank's notice board. The borrowers are hereby further informed that the gold ornaments will be disposed off by private sale if the public auction is not successful and if there is a further balance to be recovered thereafter, legal action will be initiated against th

IIOW	er/s for recovery of the balan	ce amounts due to the bank.			Bal. Outstanding	٢
S.No.	Branch Name	Account Name	Client ID	No. of Acc.	as on 05-06-2024	
1	PUNE	SONYABAPU S WADNERE	3152800	2	124540.3	
2	PUNE	SUDHIR RAJU SONAWANE	7247969	1	174470.75	
3	PUNE	SUNITA RAKESHDHAR MOURYA	7511831	1	271050.45	
4	PUNE	NITIN NATTHU LOHAR	7893746	1	44608	
5	RAMWADI	AMALRAJ BARNABAS PHUMALE	1221989	1	1354183	
6	RAMWADI	TAHIR GAUSLAL HANGAD	1223188	1	40984.75	
7	RAMWADI	MAGGIE RAVINDRA JAGTAP	2785685	1	67964.3	
8	RAMWADI	AMOL MARUTI GALANDE	3883946	1	651526.25	
9	RAMWADI	YOHAN PRABHAKAR SADAPHULE	7562091	1	1067623	
10	RAMWADI	NITIN SAJAN PARDESHI	7632667	1	229805.65	
11	RAMWADI	ANITA YOHAN SADAPHULE	7709539	1	1089845.18	
12	SATARA	GANESH VIJAY KADAM	3090059	1	164545.53	
13	SATARA	SANJAY DATTU KALE	3168725	1	46955.8	
14	SATARA	UMESH SIDDHESHWAR KANHERE	3309140	1	181879.57	
15	SATARA	DASHARATH CHANGDEO JADHAV	3360750	1	97494.26	
16	SATARA	MANGESH RAMCHANDRA PALANGE	3853456	1	117745.49	
17	SATARA	SURAJ NAVNATH KENJALE	7359934	1	1786970.14	
18	SATARA	SURAJ KISAN JADHAV	7473621	1	174198.21	
19	SATARA	POONAM RAHUL SURYWANSHI	7776056	2	395505.5	
20	KOLHAPUR	PRIYA KRISHNAT SHILEWANT	4721408	1	21286.9	
21	KOLHAPUR	SANDIP KERABA PATIL	4751058	1	58526.35	
22	KOLHAPUR	UJWALA SANTOSH RANWARE	4752806	1	56161.95	
23	KOLHAPUR	NIHAL SHABBIR TAMBOLI	7082550	1	41528.85	
24	KOLHAPUR	ATUL VASANTRAO	7117631	1	138795.5	
25	KOLHAPUR	SUMAN DILIP JADHAV	7314476	2	332102.8	
26	KOLHAPUR	KEDAR KUBER SOLSE	7509643	1	604047.05	
27	KOLHAPUR	SURESH RAMCHANDRA JADHAV	7509862	10	1738671.45	
28	KOLHAPUR	SACHIN BABAN MORE	7563628	24	2894402.55	
29	KOLHAPUR	KIRAN GOPALRAO GHATAGE	7850174	1	357496.6	
30	BIRANGUDWADI	RAMCHANDRA RAJENDRA DOLE	7468931	1	159766.71	
31	MARKET YARD PUNE	MONIKA VIJAY JAGTAP	7320670	1	136784.25	
32	MARKET YARD PUNE	MONIKA VIJAY PAWAR	7657891	1	34827.75	
33 34	SADESATRANALI SADESATRANALI	SUBHASH RAGHUNATH PANSARE BAJRANG UTTAMRAO TAMBE	7281071 7425332	1	2687844.74 201643.85	
35	SADESATRANALI	OMKAR SANTOSH TUPE	7476188	i	240655.66	
36	SADESATRANALI	BALU GOPINATH BHAPKAR	7480903	i		
37	SADESATRANALI	PAPPU AMBADAS GAIKWAD	7590255	i	298361.36 48808.26	
38	SADESATRANALI	PRAKASH EKNATH PAWAR	7830375	i	635096.81	
39	NARANDE	AKSHAY KIRAN BHANDARI	4256756	2	147468.88	
40	NARANDE	PRADEEP BHIMGONDA PATIL	4741075	1	98562.63	
41	NARANDE	RAJENDRA ANNASO KAMATE	7291898	i	115821.5	
42	NARANDE	APPASO BHAUSO KOLI	72918955	i	37725.6	
43	NARANDE	RESHMA SALIM MUJAWAR	7707327	i	166938.93	
44	RUI	MACHHINDRANATH SAMBHAJI CHAUDHAR	7313053	2	178475.92	
45	RUI	GANESH RAMCHANDRA KHAIRE	7318107	1	22998.96	
46	RUI	GANESH DYANOBA BHAGAT	7357969	i	129383.69	
47	RUI	AJAY KALIDAS AGAV	7438219	i	188494.42	
48	RUI	SATAV SANTOSH MADHUKAR	7468366	i	604982.26	
49	RUI	PRATAP MADHUKARRAO SATAV	7468369	i	607003.59	
50	SANGLI	SANTOSH TANAJI	7300995	2	378899.9	
51	SANGLI	CHAITANYA ARUN YADAVPATIL	7524344	1	208543.5	
52	SANGLI	TEJASWINI BAJARANG PHADTARE	7533114	i	309972.85	
53	PIMPRI	MANISHA SACHIN GAIKWAD	7681781	i	38291.13	
54	PIMPRI	RAHUL SOPAN KADAM	7725838	2	107688.4	
55	PIMPRI	YADAV MAHESH DHONDU	7780630	1	201550.87	
56	SOLAPUR	SWATI ABHISHEK CHINTA	7446566	i	211328.65	
57	PANDHARPUR	RAMCHANDRA SAMBHAJI BHUIRKAR	7526119	i	291663.39	
58	PANDHARPUR	RESHMA VILAS KASABE	7548060	i	64367.65	
59	PANDHARPUR	VAISHANAVI DIPAK DHOTRE	7621505	i	301278.05	
60	PANDHARPUR	ONKAR NAGANATH RANADIVE	7842018	i	688854.01	

SOWMYA RUPESH SHETTY For more details/account wise information borrowers/interested bidders may contact respective branches and for participating in the

ONKAR NAGANATH RANADIVE

ASHA EKANATH NANAWARE

SAGAR BAPURAV DHAYGUDE

MAYURAJ DNYANDEV KHARA

ASHOK MARUTI WAGHAMODE

PRATIK YASHWANT KAMBLE

CHETAN TUKARAM SANDBHOR

JOTIRAM PANDURANG SAWANT

SHRIKANT PARSHURAM SABALE

RAJU NARAYAN GAYAKAWAD

PRASHANT SUDAM PAWAR

DILIP DATTATRAY BABAR

TAYAPPA SHANKAR WAGHMODE

GORAKHNATH JAGANNATH JAYBHAY

VIKAS VILAS PAWAR

VIKRANT SHENDE

7842018

7843680

4750684

7464696

7622452

763627

7824006

1724889

7465008

777887

7811849

7656702

4744535

7590154

7634031

4737919

7672744

Authorised Officer

महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी दूरध्वनी क्रमांकः ०२०-२४२१४११२. ई-मेलः establishpune.amo@gmail.com

सेवा दवाखान्याकरिता भाड्याने जागा मिळणेबाबत.

पुणे जिल्ह्यातील खाली दिलेल्या भागांमध्ये महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी अंतर्गत सेवा

۲	२०२४ राजा सध्याकाळा ५.०० वाजपयत पाहाचताल अस पाठवावत.						
	अ. क्र.	ठिकाण	तालुका	जिल्हा	जागेचे क्षेत्रफळ		
	१.	सासवड	पुरंदर	पुणे	१६०० चौ.फूट पर्यंत		
	٦.	राजगुरुनगर	खेड	पुणे	१६०० चौ.फूट पर्यंत		
	₹.	सणसवाडी	शिरुर	पुणे	४३०० चौ.फूट पर्यंत		
	Χ.	डि गरूर	शिरुर	पणे	१६०० चौ फट पर्यंत		

्वि) pnb Housing फोन्स : 011-23357171, 23357172, 23705414, वेबसाइट : www.pnbhousing.c कोल्हापूर शाखा - पीएनबी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड, 401/402, चौथा मजला, मातोश्री प्लाझा, व्हीनस

inance Limited कॉर्नर, शाहपुरी, कोल्हापुर, महाराष्ट्र - 416001. **वारजे शाखा** : 12, स्पंदन, सर्व्हे क्र. 117/1, पॉप्युलर नगर वारजे, पुणे, महाराष्ट्र - 411052. **पुणे- पिंपरी चिंचवड शाखा** - कार्यालय क्र. 302, तिसरा मजला, घेवाला कॉम्प्लेक्स, स्टेशन रोड, चिंचवड, पुणे, महाराष्ट्र 411019. कोंढवा शाखा:- 560, पाचवा मजला, मार्वल व्हिस्टा, स. क्र. 599ए= 598+593ए, साहनी सजन पार्क, लुल्ला नगर, पुणे, महाराष्ट्र 411040. खरार्ड तिसरा मजला, गणलक्ष्मी कॉम्प्लेक्स, सर्व्हें क्र. 08, हडपसर खराडी बायपास रोड, खराडी, पुणे, महाराष्ट्र- 411014. **नाशिक शाखा**ः- 201/202, दुसर मजला, मेट्रो 99 कर्माशियल कॉम्प्लेक्स, कॉलेज रोड, नाशिक, महाराष्ट्र - 422005

सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेंट) रुल्स, 2002 मधील नियम 3(1) सह वाचण्यात येणाऱ्या सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनेरिशअल ॲसेट्स अँ एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, 2002 मधील खंड III च्या अनुच्छेद 13(2) अंतर्गत तारखेनुसार सुधारित सूचना आग्ही, म्हणजे पीएनबी हाऊसिंग फायनान्स लि ्वापुढे ''पीएनबीएचएफपल'' असा उन्नेख करण्यात वेईल) ने सिक्वुरियवज्ञेशन अंड रिकन्ट्क्शन ऑफ फायनींन्शअल अंसेट्स अंड एफोसंमेन्ट ऑफ सिक्वुरिटी इंटेस्ट अंबट, 2002 अंतर्ग खंड III च्या अनुच्छेद 13(2) अंतर्गत मागणी सूचना पाठवली होती. आपण खाली नमृद सर्व कर्जदार / सह-कर्जदार / जामीनदार्गनी हप्ते / व्याजाचा भरणा न केल्याने भारतीय रिझर्व्ह बँक नॅशनल हार्ऊसिंग बँक च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार आपले खाते अनुत्पादक मत्ता (एनपीए) म्हणून वर्ग करण्यात आल्याने आमच्या प्राधिकृत अधिकाऱ्याने सदर मागणी सूचना जारी केली होर्त सदर सुचनेतील मजकूर आपण मुहल रक्कम, व्याज इ. चे हप्ते भरण्यात केलेली कसूर असा आहे. थकवाकी रक्कम खाली नमूद करण्यात आलेली आहे. वाशिवाय, आस्हास असे वाटण्यास पूरे कारण आहे की आपण मागणी सुचना स्वीकारण्यास टाळाटाळ करीत असून सदर अधिनियमातील अनुच्छेद 13(2) अंतर्गत आवश्यक असल्यानुमार ही मागणी सुचना प्रकाशित करण्यात ये आहे. याद्वारे आपणांस आवाहन करण्यात येते की आपण सदर मागणी सूचना प्रकाशित होण्याच्या दिनांकापासून 60 दिवसांचे आत पीएनबीएचएफएल यांचेकडे अद्ययावत व्याज व शुल्कांसह व नमद रकमेचा भरणा करावा अन्यथा पीएनबीएचएफएल यांचेदारे कोणत्याही एका किंवा अधिक अनामत मत्ताविरुद्ध सदर अधिनियमातील अनच्छेद 13(4) मधील सर्व किंवा कोणत्या तरतुर्दीतर्गत आवश्यक ती कारवाई करण्यात येईल ज्यात कर्जदार व जामीनदारांच्या अनामत मत्तांचा ताबा घेण्याचाही समावेश असेल. याद्वारे आपले लक्ष सिक्युरिटायद्रोशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑप

फायर्नीन्शाशल असेट्स अँड एमफोसीमेन ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट अंकर, 2002 मधील अनुच्छेद 13 च्या उप-विभाग (8) कडे वेधण्यात येते आपल्याला ज्याअंतर्गत जाहीर लिलाव, लोकांकडू दरपत्रके, निविदा मागविणे किंवा खाजगी तहाद्वारे अनामत मत्तांची विक्री करण्यासाठी सूचना प्रकाशित करण्याच्या दिनांकापर्यंतच संपूर्ण थकवाकी रकमेचा पीएनबीएचएफएल यांना आलेल्या सर खर्च, शुल्क व अधिभारंसह भरणा करता बेहंल, कृपया होही लक्षात च्यावे को जाहीर लिलाव, लोकांकहू दरपत्रके, निविद्य मार्गिवण किंवा खाजांनी तहाहारे अनाम मताची विक्रों करण्यासाट सुचना प्रकाशित करण्याच्या दिनांकापर्यंत संपूर्ण थकबाकी स्क्रमेचा पीएनबीएचएफएल यांना आलेल्या स्व खर्च, शुल्के व अधिभारंसह भरणा न केल्यास त्यानंतर आपणांस अनामत मता सोडवन घेता येणार नाही. याशिवाय, सदर अधिनियमातील अनुच्छेद 13(13) अंतर्गत आपणांस वर नमूद अनामत मत्तेचे विक्री, भाडेपट्टी किंवा इतर कोणत्याही मार्गाने हस्तांतरण करता येणार नाही

	अ. क्र.	कर्ज खाते क्र.	कर्जदार आणि सह-कर्जदाराचे नाव / पत्ता	जामीनदारा चे नाव आणि	तारण मालमत्ता	मागणी सूचना	मागणी सूचना दिनांका नुसार थकबाकीची		
١				पत्ता		दिनांक	रक्कम		
	1	0622/1007 422, शाखा : कोल्हापूर	कर्जदार श्री. आदित्य रमेश कोरे आणि सह-कर्जदार कु. स्वप्नाली आदित्य कोरे - 1347 सी बॉर्ड, प्रथमेश कॉम्प्लेक्स, पान लेन लक्ष्मी पुरी, कोल्हापुर, महाराष्ट्र, 416002, आणि आर एस क्र. 884/885, प्लॉट क्र. 07, युनीटन क्र. तमा मीहिते मळा मीहिते कॉलनी, कळंबा जेल जवळ देवकर पाणंद, कोल्हापूर, महाराष्ट्र, 416012 तसेच - कोरे ब्रदर्स, 1347 सी बॉर्ड प्रथमेश कॉम्प्लेक्स, पान लेन लक्ष्मी पुरी, कोल्हापूर, महाराष्ट्र, 416002		आर एस क्र. 884/885, प्लॉट क्र. ए 72, युनिट क्र. बी. मोहिते मळा मोहिते कॉलनी, कळंबा जेल जवळ देवकर पाणंद, कोल्हापूर, महाराष्ट्र, 416012	2024	(रुपये सत्तावीस लाख आठ हजार दोनशे एकसष्ट आणि एकोणीस पैसे फक्त) दि. 09.05.2024 रोजी नुसार		
	2	0522/9907 74, शाखा : पुणे	कर्जदार श्री किपल किसन पडोळे आणि सह-कर्जदार श्री/कृ. भारती किपल पडोळे - बोपखेल विद्वल मेरिर जबळ साई चौक सीएमई पुणे ऋहर, पुणे, मझ. 411031, आणि बिल्डिंग सी, 7वा मजला, फ्लॅंट क्र. 708, एक आगरवा, एस क्र. 166/3 166/4 167/1 167/2 167/3ए, पुणे 412105, तिमश ऑक्तिड समीर, चोवीसवाडी, पुणे, महा 412105, तेसेच येथे - मल्टीपाइलर ब्रॅंड, सील्युशन्स प्राक्टेंट लिमिटेड ऑफिस नं. 603 आणि 604 टेक पार्क, शोना ग्रेड गुरुगाव, हरियाणा, 122101.		बिल्डिंग सी, 7वा मजला, फ्लॅट क्र. 708, एस आस्था, स. क्र. 166/3 166/4 167/1 167/2 167/3ए, तनिश ऑर्किंड समोर, चोवीसवाडी, पुणे, महागष्ट्र 412105	2024	रु. 2832781.40 (रुपये अठ्ठावीस लाख बत्तीस हजार सातशे एक्याऍशी आणि चाळीस पैसे फक्त) दि. 09.05.2024 रोजी नुसार		
	3	HOU/PUN/ 0921/9147 72, शाखा : पुणे	कर्जबार श्री. तुकाराम दिगंबर गरड आणि सह-कर्जबार कु. सुनीता तुकाराम गरड - सब्हें क्र. 47 4 3 धनलक्ष्मी सोसायटी, वडगाव शेरी सेन्ट फेसन्स शाळेजवळ, सोमनाथ नगर लेन क्र. 3 दुकिकंत्राइन पुणे, महा, 411014, आणि फ्लॅट क्र. 30 3 रा मजला, आनंदग्राम, डींन्स, गेट क्र. 3430, हिसा क्र. 2/1, 2/35, गट क्र. 3430, हिसा क्र. 2/47, तळेगाव ढमढेरे, पुणे, महा, 412208, तसेच येथे - पीएमपीएमएल डेंग्रो बिल्डिंग कॅनोंट येड, पुणे स्टेशन येड जवळ, साधू वासवानी चौक पुणे, महाराष्ट्र, 411001.		फ्लॅट क्र. 304, 03 रा मजला, आनंदग्राम, डी- विंग, गट क्र. 3430, हिसा क्र. 2/1, 2/35, गट क्र. 3430, हिसा क्र. 2/47, तळेगाव ढमढेरे, पुणे, महाराष्ट्र, 412208	2024	रु. 10,68,614.96 (रुपये दहा लाख अडुसष्ट हजार सहाशे चौदा आणि शहाण्णव पैसे फक्त) दि. 09.05.2024 रोजी नुसार		
	4	HOU/WRJ E/0322/97 5814, शाखा : वारजे	कर्जदार श्री/कु. हदमनराम विश्नोई आणि सह-कर्जदार श्री/कु. पालु देवी - फ्लॅट क्रमांक 301, सार्थक क्रेहा, एस क्रमांक 59, कोटबा बीके, शत्रुंजय मंदिरजवळ, पुणे, महा, 411048, आणि फ्लॅट क्रमांक-1201, 12 मजला, बिल्डिंग क्र- डी-2, फेज-1, ट लेक डिस्ट्स्ट ग्रोजेक्ट, आर क्र-15, वेयलवाडी, पुणे, महा, 411036, तसेच येथे - बालाजी मार्यल अँड ग्रॅनाइट, एस क्र 57 प्लॉट क्र डी3, ग्रजस्थान ग्रॅनाइट अँड मार्बल्स, कात्रज कोंढवा रोड,		फ्लॅट क्रमांक-1201, 12 वा मजला, बिल्डिंग क्र- डी- 2, फेज-1, द लेक डिस्ट्रक्ट प्रोजेक्ट, आर क्र - 15, येवलेवाडी, पुणे, महाराष्ट्र, 411036	2024	रु. 3182612.26 (रुपये एकतीस लाख ब्याऐंशी हजार सहाशे बारा आणि सच्चीस पैसे फक्त) दि. 9.05.2024 रोजी नुसार		

शत्रुंजय मंदिराजवळ, मार्केटयार्ड पुणे, महाराष्ट्र, भारत, 411048 5 HOU/PM/0 कर्जदार श्री. प्रज्ञा भोजराज कुरुटकर आणि सह-कर्जदार श्री. अजय विठ्ठल उपलब्ध नाही प्लॅट क्र. 642, 6वा मजला, 09.05. ₹. 7292504.38 पाटील - ट्रॉपिका, विंग 252 समीर लॉन्स जवळ रावेत देहू रोड, पुणे, महा, 412101, आणि फ्लॅट क्र. 642, 6वा मजला, बिल्डिंग क्र. एच, ट्रॉपिका एच बेल्डिंग क्र. एच, ट्रॉपिका एच 2024 822/10232 (रुपये बहात्तर लाख बिल्डिंग को-ऑपरेटिव्ह ब्याण्णव हजार पाचशे बिल्डिंग को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि., एस क्र. 56/1 ए 57/2 58/1ए हाऊसिंग सोसायटी लि., एस 57/1बी आणि 57/2, रावेत ता. हवेली, पुणे, महा, 412101, तसेच येथे - बीटी ई सर्व्ह प्रा लि, टॉवर बी आणि सी बिल्डिंग क्रमांक 6, स्ट्रीट डीएलएफ सायबर सिटी फक्त) दि. 9.05.2024 रोजी नुसार **新.** 56/1 U 57/2 58/1U 57/1बी आणि 57/2 . गवेत ता. हवेली, पुणे गुरुगाम, हरियाणा, गुडगाव, हरियाणा, 122016, तसेच टाटा एआयजी इन्शुरन 3रा मजला द ओरियन, कोरेगाव पार्क रोड, पुणे, महाराष्ट्र, 411001 हाराष्ट्र, 412101 कर्जदार श्री/कु. सतीश वसंत पारधे आणि सह-कर्जदार श्री/कु. सविता सतीश बिल्डिंग बी, 4था मजला, 16.05. ₹. 2000823.64 1/1017/438 पारधे - सी 604 चौरंग स्मिथशिल्या पा सोसायटी 6 वा मजला मंजेरी महादेव 403, प्रिस्टीन पाम्स, एस. क्र. 73 आणि 74, गाव (रुपरो तीस लाख नगर केअर सतीश, एस क्र 13 1, पुणे, महा, 411028, आणि बिल्डिंग र्ब आठशे तेवीस आणि 4था मजला, 403, प्रिस्टीन पाम्स, एस. क्र. 73 आणि 74, गांव बकोरी, त बकोरी. ता- हवेली. बकोरी. चौसष्ट पैसे फक्त) दि

हवेली, बकोरी, पुणे, महा- 413582, तसेच येथे-1, सेंट गोबेन इंडिंग पुणे, महाराष्ट्र - 413582 16.05.2024 रोजी आयकॉन लेन 14 प्रभात रोड पणे महाराष्ट्र 411004 HOU/PM/1 कर्जदार श्री/कु. संजय डी चाबुकस्वार आणि सह-कर्जदार श्री/कु. अरुणा संजय उपलब्ध नाही बिल्डिंग सी, पहिला मजला, 16.05. चाबुकस्वार - क्वार्टर क्र. डी6, औध छावनी, औध, पुणे, महा, 411027, आणि विल्डिंग सी, पहिला मजला, 106.0, तिनेश भक्ती, गट. क्र. 444 व 445, गाव क्र. 444 व 445, गाव रु 2116490 75 (रुपरे 019/74991 एकवीस लाख सोळा हजा चारशे नव्वद आणि ाजारुजन सा, नारुपा नजरा।, 108.0, पानरा नका, नर. क्र. समय च यथ ५ चन्होली (खु), ता. खेड, पुणे, महा- 412105, तसेच येथे - अर्ति। संचालक, आरोग्य सेवा, पुणे स्टेशन, पुणे, महाराष्ट्र, 411001. होली (खु), ता. खेड, पुणे, महाराष्ट्र⁻ 412105 16.05.2024 रोजी नसा HOU/PU कर्जदार श्री/कु. पांडुरंग केरू पाटील आणि सह-कर्जदार कु. अंजना पांडुरंग पाटील बिल्डिंग ए5, 3, 306, एक्झर्बिया ₹. 1889820.10 - एस 51/1 ए-3. राधारमण कॉम्प्लेक्स. कष्णा चौक. पिंपळे गरव. हवेली. पिंपळे आयफेल सिटी, गट क्र. 1447, **2024** (रुपये अठरा लाख गुरव महाराष्ट्र, 411061, आणि बिल्डिंग ए.5, 3, 306, एक्झबिया आयफे सिटी, गट क्र. 1447, 1448, 1450/1, 1450/2, 1451, 1449, 1438 39707. 1448, 1450/1, 1450/2 कोणनव्वद हजार आट वीस आणि दहा पैसे 1451,1449, 1438, 1526 फक्त) दि. 16.05.202

1526 आणि 1527/1/2/3, गाव चाकण, खेड, पुणे, महाराष्ट्र - 410501 तसेच येथे - एनडीए रोड पाषाण, पुणे, पाषाण, महाराष्ट्र, 411021. ो, महाराष्ट्र - 410501 कर्जदार श्री/क रष्टमी प्रमोद मयेकर आणि सह-कर्जदार प्रमोद मयेकर यांची मलगी इमारत 1. पहिला मजला. 16.05. रु. 823419.51 (रुप रचए कॉलनी, बी 7 एचए शाळेजवळ, पिंपरी पुणे, महा, 411018, आणि इमा फ्लॅट क्र. 105, अतुल्य-जांभूळ, गट. क्र. 405, W/0220/7 2024 , पहिला मजला, फ्लॅट क्र. 105, अतल्य- जांभळ, गट, क्र. 405, महिंद्रा स्टीलच चारशे एकोणीस आणि समोर, जांभूळ, ता. मावळ, पुणे, महा - 410506, तसेच येथे - एस क्र. 73 2 ज फ्लॅट क्र. 5, लक्ष्मीदीप अपार्टमेंट, बिल्डिंग ए, तापकीर नगर, काळेवाडी जवळ रहाटण शाखा महिंदा स्टील च्या समोर एकावत्र पैसे फक्त) दि जांभुळ, ता. मावळ, पुणे 16.05.2024 रोजी रोड पणे महा ४११०१७ तसेच रोधे - फ्लेक्सरॉनिक्स टेक्नॉलॉजिस इंडिया पायव्हे हाराष्ट्र - 410506, भारत लिमिटेंड, 6 वा आणि 7 वा मजला, ब्लॉक राइन 1.5. एम्बेसी टेक झोन प्लॉट क्रमांव 03, राजीव गांधी इन्फोटेक पार्क, फेज 2 हिंजवडी, पुणे, महाराष्ट्र, 411057, भार 0 HOU/PM/0 श्री/कु लक्ष्मण कृष्णात जाधव आणि सह-कर्जदार श्री/कु. छया कृष्णात जाधव फ्लॅट क्र. फ्लॅट क्र. 203, दुसरा मजला, प्लॉट क्र. 45 + **2024** ₹. 1931446.28 **821/90612** 203, दुसरा मजला, प्लॉट क्र. 45 + 46, पापा इम्पेरियो, एस नंबर 106, पोदार शाळेजवळ (रुपये एकोणीस लाख वडगाव मावळ, पुणे, महार, 416311, तसेच - खोली क्रमांक 02 सांतकृपा हार्ऊसिंग सोसायटी, लॅंडमार्क चिंचेचा मळा, चिखली पुणे, मोरे वस्ती, पुणे, महा, 411062, तसेच -सं 46. पापा इम्पेरियो. एस नंबर . एकतीस हजार चारशे . शेहेचाळीस आणि 106, पोदार शाळेजवळ अञ्जावीस पैसे फक्त) f वडगांव मावळ, पुणे महाराष्ट्र, 416311 ओ कष्णत जाधव. म माऊलीनगर ता. पाटण पोस्ट मेंढोशी मेंढोशी पाटण. महा. 415206. तसेच ये

यमटेक इंन्फिनिटी पा लि. गट क. 1567 कॉन्क्रेस्ट कॉलेजच्या मागे. शेलार वस्ती चिखली प महा. 411062. माऊली नगर मंदोशी ता. पाटण जि. सातारा. महाराष्ट्र. भारत. 415206 बिलिंडग ए, 4था मजला, 16.05. 411, व्हिलेज रेसिडेन्सी II, 2024 HOU/PM/ कर्जदार श्री गौरव राजेंद्र पवार आणि सह-कर्जदार कु. प्रीती गौरव पवार - फ्लॅट उपलब्ध नाही क्रिजी 003, मयुरी नगरी, फेज 1, काटे पुरम चौक जवळ, पिंपळे गुरव, पुणे 918/58157 एमएच, 411061, आणि 1054/2, लक्ष्मी निवास, कोलज रोड, मालेगोज कॅम्म, मालेगाव, नाशिक, महा, 423203, आणि बिल्डिंग ए, 4था मजला, 411 गट क्रमांक 123/1, एस क्र. 01, गाव नेरे, ता. मळशी. जि.-पणे, महा व्हिलेज रेसिडेन्सी II. गट क्र.123/1, एस क्र. 01, गाव नेरे, ता. मळशी, जि.प महा ४१२२०६, तसेच- सिएस्टा हॉस्पिटॉलिटी अँड सर्व्हिसेस, एस क्र.20/6/3 . 112206 भारत रेलायन्स डिजिटलच्या वर, हिंजवडी, पणे, महाराष्ट्र, भारत, 411057 NHL/PM/0 121/85572 आणि सह-कर्जदार श्री. दिलीपकुमार जोशी आणि सह-कर्जदार श्री. दिलीप कुमार जोशी आणि सह-कर्जदार श्री. आदित्य जोशी- डी 901 9वा मजला, रिव्हर रेसिडेन्सी, गट मजला, प्लॉट क्र. 23, **2024** क्र. 90, देहू आळंदी रोड, चिखली, पुणे, महा, 412114, आणि गाळा क्र. 25, 1 ल मजला, एलॉट क्र. 23, सेक्टर क्र.10, स्विस्तिक इंडस्ट्रियल कॉम्प्लेक्स, पीसीएनटीडी सेक्टर क्र.10, स्वस्तिक २७.२५. गीसीएनटीडीए भोसरी, पुणे भोसरी, पुणे, महा, 411026, तसेच येथे - अबसोल्यूट इंजिनिअरिंग सोल्युशन, स्वस्ति हाराष्ट, 411026

इंडस्ट्रियल कॉम्प्लेक्स, गाळा नं. 25 प्लॉट नं. 23 पीसीएनटीडीए, से. नं. 1 एमआयडीसी, भोसरी, पुणे, महा, 411026, तसेच - फ्लॅश इलेक्ट्रॉनिक्स प्रायव्हे लिमिटेड, 1549 ए 4, चाकण औद्योगिक क्षेत्र, महाळुंगे पुणे, महाराष्ट्र, 410501 HOU/PUN कर्जदार श्री. /कु. रुषिकेश दीपक ढवळे आणि सह-कर्जदार श्री. दीपक कृष्णार्ज ढवळे आणि सह-कर्जदार श्री./ कु. इरा हमिने आणि सह-कर्जदार ज्योती दीपक ढवळे - प्लॉट क्र. 29/30, गीतजा निवास, कीर्ती नगर, दुसरी लेन, न्यू सांगवी, /0216/268 महा., 411027, आणि प्लॉट क्र. 29/30, गीतजा निवास, कीर्ती नगर, दस लेन, न्यू सांगवी, महा., 411027, तसेच येथे - कॅडिला हेल्थ केअर ि झायडस टॉवर, सॅटेलाइट क्रॉस रोड, अहमदाबाद, गुजरात, भारत, 380015.

मधबन (सह्यादी प्रॉपर्टीज) 2024 गाव क्र. 16/ए/2 किरकटवाडी सीडब्ल्य आणि गिआरएस मेन गेट समोर पुणे हाराष्ट - 411024, भारत कर्जदार श्री. गणेश पदमसिंग जाधव आणि सह-कर्जदार क. प्रमिला पदमसिंग जाधव आणि फ्लॅट क. 304. तिसरा 16.05 0715/2305 22, ता. शिरूर, पूर्ण, महा., 412216, आणि मु. पो. - हिसाळे, मु. पो. - पेरणे फाटा, ता. मजला, गट क्र. 696 (भाग), विंग-सी, सिल्व्हर महा., 412216, आणि फ्लॅट क्र. 304, तिसरा मजला, गट क्र. 69 शाखा : पुणे नस्ट, कोरेगाव भीमा, शार्प (भाग), विंग-सी, सिल्व्हर नेस्ट, कोरेगाव भीमा, शार्प शोरूम आणि नक्षत्र प्रोजेक्ट आणि शोरूम आणि नक्षत्र प्रोजेक्ट आणि कल्याणी फोर्ज कंपनी जवळ, पुणे, महाराष्ट्र,

कल्याणी फोर्ज कंपनी जवळ, पुणे, महा., 411018 तसेच येथे - टेन्नेको ऑटोमीटिट इंडिया प्रा. लि., प्लॉट क्र - जी/6, फेज - 3, चाकण औद्योगिक क्षेत्र, एमआयडीर चाकण, गाव - कुरुळी, ता. खेड, धुळे, महा., 410501, तसेच येथे - रुषभ इन्व्हेस्ट में प्रा. लि., गट क्र. -753, सणसवाडी, पुणे- नगर रोड, शिरूर, पुणे, महाराष्ट्र, 412208 411018 कर्जदार कु. दीपाली स्टोन क्रशर सँड व सह-कर्जदार श्री. भाऊसाहेब डी खांडवे **उपलब्ध नाही** स. क्र. 64/1/2, लोहेगाव, 16.05. व मह-कर्जदार श्री. प्रशांत अशोक खांडवे व सह-कर्जदार कृ. रेखा बाळक गे, महाराष्ट्र, 411047 20/823345. खांडवे - स. क्र. 64/1/2, लोहेगाव, पुणे, महा., 411047 तसेच- स. ब्र 76/5, चन्होली, हवेली, पुणे, महा., 412105, तसेच- एच क्र. 3431/1, र क्र.22, एमएमआयटी कॉलेज, वडगाव शिंदे रोड, लोहगाव, पुणे, महा 411047 तसेच : स. क. 22 हरणतळे वस्ती. वडगाव रोड लोहगाव पर

1118/6001

स्थान : पुणे, दिनांक : 07.06.2024

16.05.2024 रोजी ाहाराष्ट्र, 411047 तसेच : स. क्र. 22, माऊली चौक, वडगाव रोड, लोहगाँ नुसार पणे. महा. - 411047 श्री. सागर बाळकष्ण खांडवे व क. सचिन तानार्ज . ब्रांडवे- स.क्र. 64/1/2, लोहेगाव, पुणे, महा, 411047, त वाडा कॉलेज समोर. स. क्र. 22/1 अधिक 2/2. लोहेगाव. पणे - 411047 कर्जदार श्री. अर्जन अशोक राऊत आणि सह-कर्जदार श्री. कमल अशोक राऊत उपलब्ध नाही पिलॅट क्र. 10 दसरा मजला. 16.05. ₹. 1628413.50 लॉट क्र. 53+54, स. क्र. **2024** . (रुपये सोळा लाख फ्लॅट क्र. 14, ऑरव हाईट्स, ध्रुव नगर, गंगापूर रोड, गोवर्धन गंगापूर नाशिक, महा 191/2ए, आकाश अपार्टमेंट मस्जिद आणि 422005, आणि फ्लॅट क्र. 10 दसरा मजला, प्लॉट क्र. 53+54, स. ब्र अञ्जावीस हजार चारशे 191/2ए, आकाश अपार्टमेंट मस्जिद आणि पाण्याच्या टाकी जवळ, संत जनात तेरा आणि पन्नास पैरे स्वामी आश्रम जवळ शिवाजी नगर, सातपर नाशिक, महा., 422012 तसेच येथे पाण्याच्या टाकी जवळ. संत फक्त) दि सोडेक्सो फूड सोल्युशन्स इंडिया प्रा. लि., 201 203 दुसरा मजला, एसीई ॲप, प्लॉ जनार्टन स्वामी आश्रम 16.05.2024 रोजी क्र. 61, ब्लू डेरी ऑफिस, पुणे, महा., 411005, तसेच येथे - फ्रावशी इंटरनॅशन जवळ शिवाजी नगर. सातप नुसार ॲकॅडमी, गंगापूर डॅम, रेस्ट हाऊस, दुगाव रोड, नाशिक, महाराष्ट्र, 422003 नाशिक, महाराष्ट्र, 42201:

Registered Office: 13, Laxmanrao Kirloskar Re Khadki, Pune - 411 003. (Maharashtra) CIN: L27101PN1991PLC063223

[In respect of transfer of equity shares to the Investor Education and Protection Fund (IEPF)]The Notice is published pursuant to provisions of Section 124(6) of the Companies Act. 2013 read with Rule 6 of the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 and as amended ('the Rules'). The Rules, inter-alia, contain provisions for transfer of all shares, in respect of which dividend has not been paid or claimed for seven consecutive years or more, to the Investor Education and Protection Fund (IEPF).

seven consecutive years from the financial year 2016-2017.

so that the equity shares are not transferred to the IEPF. It may kindly be noted that if no valid claim is received by the Company or the RTA on

equity shares transferred to the IEPF pursuant to the Rules. Members are requested to note that unclaimed dividends and equity shares transferred to the IEPF (including benefits, if any, on such shares) can be claimed

Contact Details of the RTA	Contact Details of the Company
Link Intime India Private Limited Akshay Complex, Block No. 202, Second Floor, Near Ganesh Temple, Off Dhole Patil Road, Pune 411001 Telephone : +91 (20) 46014473 Email : pune@linkintime.co.in	Kirloskar Ferrous Industries Limited 13, Laxmanrao Kirloskar Road, Khadki, Pune 411003 Telephone: +91 (20) 66084645 Email: <u>kfilinvestor@kirloskar.com</u>

Mark bearing word "Kirloskar" in any form as a suffix or prefix is owned by 'Kirloskar Proprietary Limited' and 'Kirloskar Ferrous Industries Limited' is the Permitted User.

60

62 **AKLUJ**

64 AKLUJ

66 AKLUJ

67 KARAD

68 KARAD

70

72

PANDHARPUR

PANDHARPUR

ERANDWANE

ERANDWANE

AMBEGAON

DONAWAD

TALEGAON DABHAI

AKLUJ

76 BANER

74 ALEPHATA

auction, please visit/login to the e-auction portal https://gold.samil.in

Pune | 8th June 2024